

चरणव DAÇAK. 17,1 fehlerhaft für चतुरव, wie die ed. Calc. liest.  
 चरणवत् (von चरण) adj. einen geregelten Wandel führend Gop. Br. 1,2,5.  
 चरमालय (चर्म + आ) m. die letzte Ruhestätte Spr. (II) 812; vgl. jedoch die Verbesserungen und Nachträge.  
 चर्चरीक vgl. बर्चरीक in den Nachträgen.  
 चर्तव्य MBH. 13,6515 nach der Lesart der ed. Bomb.  
 चर्मप्रसेविका HEM. JOGAÇ. 3,131.  
 1. चल् mit वि 3) sich in Bewegung setzen, von einem Feinde Spr. (II) 3893.  
 चाखायित्त्वं nom. ag. vom intens. von खन् PAT. a. a. O. 6(4),13,b.  
 चाञ्चव (von चञ्चु) n. Berühmtheit, am Ende eines comp.; s. चाटव.  
 चाटव n. DAÇAK. 16,1 v. u. fehlerhaft für चाञ्चव, wie die ed. Calc. liest.  
 चाणारुव्य adj. von चणारुव्य PAT. a. a. O. 4,72,b.  
 चातुर्य 1) Spr. (II) 1360. 2960.  
 चातुर्होत्र 2) MBH. 14,2656.  
 चातुःशब्द n. vier Wortformen, — Ausdrucksweisen PAT. a. a. O. 2,394,b. 3,36,b.  
 चातुष्कोटिक, so zu lesen st. चातुष्कापिडक.  
 चान्दनगन्धिक adj. PAT. a. a. O. 4,67,b.  
 चान्द्रभागि m. patron. (Comm.) des Agniveça KARAKA 1,13.  
 चामर 1) बार्हचामर ist adj. und mit व्यजन zu verbinden; überhaupt wird चामर in Verbindung mit व्यजन als adj. aufzufassen sein. Auch व्यजनचामर BhaG. P. 4,7,21 wird im Comm. durch चामरव्यजने (also Umstellung) erklärt. Vgl. noch R. Gora. 2,12,9.  
 चाम्पेय 1) Z. d. d. m. G. 27,96.  
 चारक adj. in Bewegung setzend: पञ्चभूतात्मं MBH. 14,1130 nach der Lesart der ed. Bomb.  
 चारित्र 3) a) HEM. JOGAÇ. 1,15. 13.  
 चारित्रिन् (von चारित्र) adj. einen guten Lebenswandel führend Spr. (II) 3442.  
 चारिन् 1) a) die richtige Lesart ist सस्यान्नुचारिषु.  
 चारु ein वासक s. u. 4. वासक.  
 चारुद्रप m. N. pr. eines Adoptivsohns des Asamañga HARIV. 2039 nach der Lesart der neueren Ausg.  
 चालन 1) रुस्तयोः Spr. (II) 3014. — 2) Spr. (II) 394.  
 चाष adj. von चाष PAT. a. a. O. 4,88,a.  
 1. चि mit प्र 1) कर्मणि प्रचितानि भवान्तरे angesammelt HEM. JOGAÇ. 4,67.  
 — वि 1) MUIR, ST. (2te Ausg.) 1,88, ÇI. 204. — 6) lies 9,1,2,43.  
 — सम् 4) चिरसंचितं व्रतम् Spr. (II) 5976.  
 2. चि mit अभिनिस्, partic. अभिनिश्चित 2) genau bestimmt in Bezug auf (acc.) PAT. a. a. O. 1,105,a.  
 — विनिस्, विनिश्चितम् adv. sicher Spr. (II) 5793.  
 3. चि 3) Z. 2 चयते auch in der Sañhitā.  
 चिचलिषु (vom desid. von 1. चल्) adj. im Begriff stehend aufzubrechen: मर्तुं तीर्थम् RĪGĀ-TAR. 8,812.  
 चित्तविलसव HEM. JOGAÇ. 1,24.

चित्रगत 1) zu streichen und das Beispiel zu 2) zu stellen.  
 चित्रपृष्ठ adj. einen bunten Rücken habend KARAKA 1,27.  
 चित्रार्थ 4) f. ई eine Form der Durgā HARIV. 9533 nach der Lesart der neueren Ausg.  
 चित्राङ्ग 2) d) Bein. Argūna's H. Ç. 137 zu streichen, da hier चित्राङ्गसादन zu lesen ist, wie schon das Metrum zeigt.  
 चित्त्वं mit अभि R. ed. Bomb. 1,10,2.  
 चिमिचिमा, ष्यते prickeln KARAKA 1,18. — Vgl. चिमिचिमा in den Nachträgen.  
 चिर 3) b) तमेवाधानं कश्चिदापु गच्छति कश्चिच्चिरेण कश्चिच्चिरतरेण कश्चिच्चिरतमेन PAT. a. a. O. 1,170,b.  
 चिरंजीवा f. Trigonella corniculata ÇABDAK. im ÇKDR. u. रतिसल्वर.  
 चिरोटी f. ein best. zu den Pratura gezählter Vogel KARAKA 1,27.  
 चिलाति N. pr.: षुत्र HEM. JOGAÇ. 1,13.  
 चिल्लत (v. l. चिल्लक) m. ein best. zu den भूमिशपु gezähltes Thier KARAKA 1,27.  
 चिल्लिका, धम्मिल्लमुल्लसितचिल्लिकम् (?) PAÑĀR. 3,11,4.  
 चिल्वरि m. wohl = चिल्लत Gop. Br. 1,2,8.  
 चीन 1) a) die Kīna und Prākja gebrauchen zu viel तार KARAKA 3,1.  
 चीपुद्, so wohl AV. 6,127,2 st. शीपुद् zu setzen.  
 चीरिणी f. N. pr. eines Flusses MBH. 3,42751. चीरिणी MATSOP. 5.  
 चुचुप, चुचुप ed. Bomb.  
 चुचुपिका f. eine best. Gemüsepflanze KARAKA 1,27.  
 चुचुप m. pl. N. pr. eines Volkes MBH. 3,4751 nach der Lesart der ed. Bomb.  
 चूर्ण 1) Z. 4 lies 4,15,31. JĀGĀ. 1,303 soll das Wort nach MIT. तिल-चूर्णमिथ्य श्रौदनः bedeuten.  
 चेकीयित n. der Charakter des Intensivum KĀTANTRA 3,2,14. 43. 3,7.  
 चेलक m. = चेल 2) द्विषं ein unwürdiger Brahmane RĪGĀ-TAR. 7,299.  
 चेष्ट mit आ caus. in Bewegung setzen: आचेष्टपति (so zu lesen st. आ-वे) TB. 1,3,8,1.  
 चैत, धारा (so zu lesen) Schol. 2 zu PRAB. 50,11.  
 चैत्र 2) d) कश्चिच्चैत्रः Schol. 2 zu PRAB. 50,11.  
 चोटिका f. = चोटी Unterrock MED. 1. 125.  
 1. च्यु S. 1067, Z. 1. 2 lies चुच्यवीमहि und चुच्यवीरत.  
 कुम्भ 2) कुम्भस्थयोगिन् ein Jogin dem Schein nach so v. a. ein angehender Jogin HEM. JOGAÇ. 4,114.  
 कुन्दक s. सर्वकुन्दक.  
 1. क्खिद् mit उद् 1) Z. 2 lies M. st. MBH.  
 — प्र caus. vom intens. प्रचेच्छिद्य PAT. a. a. O. 6(4)14,a.  
 2. क्खिद् f. nom. act. das Zerschneiden, Zunichtemachen: भवं HEM. JOGAÇ. 3,141.  
 क्खिद् das Abhamen: शरीरावपवच्छिद् HEM. JOGAÇ. 2,96.  
 क्खिद्दर adj. mit intransitiver und transitiver Bed.: क्खिद्दरतपो दिवसः ein Tag mit abnehmender (geringerer) Sonnenhitze und मत्सरच्छिद्दरं प्रेम die Selbstsucht vernichtend VĪMANA 5,2,40.  
 क्खिद् 1) zerrissen RV. 1,162,20.  
 क्खे 1) b) (Nachträge) an den angeführten Stellen nach KERN = क्खे-